

# महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ

शासकीय तंत्र निकेतन इमारत, क विभाग, दुसरा मजला,  
४९, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

दुरध्वनी - २६४७ ४४ ३५

www.msbe.gov.in

Email : chairman-msbe@nic.in

जा.क्र. मराव्यशिपमं/का-०४/परीक्षा/प्र.का.जाने-२०२०/२०१९/११४९

दिनांक :- २०/११/२०१९

प्रति,

जिल्हा व्यवसाय शिक्षण  
व प्रशिक्षण अधिकारी, (सर्व)

विषय :- सहामाही अभ्यासक्रमांस प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करणेबाबत  
परीक्षा जानेवारी २०२०

- संदर्भ:- १. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जाने-२०२०/२०१९/६५४,  
दि. २६.०६.२०१९  
२. या कार्यालयाचे परिपत्रक क्र. मराव्यशिपमं/का-१/मान्यता विभाग/२०१९/९२२,  
दि. ३१.०८.२०१९  
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जाने-२०२०/२०१९/९७९,  
दि. १८.०९.२०१९  
४. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/२०१९/१०२४, दि. ०१.१०.२०१९  
५. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जाने-२०२०/२०१९/१०४८,  
दि. ०७.१०.२०१९

महोदय,

वरील विषयास अनुसरून आपणांस कळविण्यात येते की, वरील संदर्भ क्र. ०५ च्या पत्रान्वये संस्थांना जानेवारी २०२० साठी विद्यार्थी प्रवेश करणेसाठी दिनांक ११.१०.२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

त्यानुसार परीक्षा जानेवारी २०२० साठी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती दि. १९.१०.२०१९ पर्यंत मंडळास सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या.

तरी याद्वारे आपणांस कळविण्यात येते की, सन २०१९-२० पूर्वी ज्या संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे अशा (जुन्या) संस्थांचे विद्यार्थी नोंदणी सॉफ्टवेअर मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आहे. तरी जानेवारी २०२० साठी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती जुन्या सॉफ्टवेअरमध्ये भरून खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे मंडळास विद्यार्थ्यांची माहिती सादर करावी.

अ.क्र.	नियोजित प्रवेश कार्यक्रम	कालावधी
१	सन २०१९-२० पूर्वी ज्या संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे अशा (जुन्या) संस्थांनी त्यांचेकडील सहामाही अभ्यासक्रमांस प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती जुन्या सॉफ्टवेअरमध्ये भरून त्याची सीडी संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावी.	दिनांक २५.११.२०१९ पर्यंत

२	<p>जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाने संस्थांनी सादर केलेली विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करून त्याची सीडी मंडळास हस्तदेय सादर करावी.</p> <p>तसेच सोबत खालील माहिती सादर करावी.</p> <p>१. संस्थेने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा कार्यालयाने प्रमाणित केलेली विद्यार्थ्यांची मंजूरी यादी.</p> <p>२. नोंदणी/परीक्षा शुल्क स्टेट बँकेत भरलेल्या चलनाची मूळ प्रत</p> <p>३. परीक्षा केंद्र यादी</p> <p>वरील बाबी मंडळास हस्तदेय सादर कराव्यात.</p>	<p>दिनांक २८.११.२०१९ पर्यंत</p>
---	---	---

ज्या संस्थांना सन २०१९-२० मध्ये नव्याने मान्यता देण्यात आलेली आहे अशा संस्थांचे सॉफ्टवेअर तयार झाले की, त्याबाबत सूचना देण्यात येतील. जानेवारी २०२० च्या परीक्षेसाठी कमी कालावधी उरलेला असल्याने दिनांक २८.११.२०१९ पर्यंत वरील माहिती हस्तदेय सादर करणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी.

आपला,



(एस. आर. काळे)

परीक्षानियंत्रक

म.रा. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ

वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१.

- प्रत :- १) मा. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/ नागपूर यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी सादर.
- २) परीक्षा यांना माहिती व कार्यवाहीसाठी .
- ३) संगणक विभाग - सदर पत्र वेबसाईटवर टाकणेसाठी.